

To

<b>BSE Limited</b> <b>Phiroze Jeejeebhoy Towers,</b> <b>Dalal Street, Mumbai 400 001</b>	<b>National Stock Exchange of India Ltd</b> <b>Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-1, G</b> <b>Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),</b> <b>Mumbai - 400 051</b>
<b>Scrip Code: 542752</b>	<b>Symbol: AFFLE</b>

**Sub: Intimation of Publication of Audited Consolidated Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2021**

Dear Sir/Madam,

This is to inform that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has duly published Audited Consolidated Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2021. Please find enclosed a copy of the advertisements published in the following newspapers on Monday, May 31, 2021.

- Financial Express (English Language National Daily Newspaper - All Editions) and
- Pratahkal (Marathi Language Daily Newspaper – Mumbai Edition).

Submitted for your information and records.

Thanking you,

**For Affle (India) Limited**



**Parmita Choudhury**  
**Company Secretary & Compliance Officer**

**Affle (India) Limited**

## Divi's Laboratories Limited

Regd. Office: 1-72/23(P)/Divis/303, Divi Towers, Cyber Hills, Gachibowli, Hyderabad - 500 032.  
 Phone: +91 40 23786300 Fax: +91 40 23786460 email: mail@divislabs.com  
 website: www.divislabs.com CIN: L24110TG1990PLC011854

### EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2021

(₹ in Lakhs)

Particulars	For the Quarter ended 31.03.2021	For the year ended 31.03.2021	For the Quarter ended 31.03.2020
	Audited	Audited	Audited
Total Revenue from operations	178819	696940	138971
Net Profit for the period/year (before Tax and Exceptional items)	66949	266604	47096
Net Profit before tax for the period/year (after Exceptional items)	66949	266604	47096
Net Profit after tax for the period/year (after Exceptional items)	50202	198429	38823
Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit after tax for the period/year and Other comprehensive Income after tax]	50053	198469	38483
Equity Share Capital	5309	5309	5309
Other Equity excluding revaluation reserves as shown in Audited balance sheet		924152	
Earnings Per Share (of ₹2/- each) (not annualised) Basic & Diluted (₹)	18.91	74.75	14.62

**Notes:**  
 1. The above is an extract of the detailed format of Consolidated Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Audited Financial Results are available on the Stock Exchanges Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also available on the Company's website www.divislabs.com.  
 2. The Company reports Consolidated Audited financial results on quarterly basis as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The specified items of the Standalone Audited financial results of the Company for the quarter and year ended 31 March, 2021 are given below:

Particulars	For the Quarter ended 31.03.2021	For the year ended 31.03.2021	For the Quarter ended 31.03.2020
	Audited	Audited	Audited
Total Revenue from operations	171839	679861	137624
Profit for the period/year before Tax	65218	262787	47522
Profit for the period/year after tax	48793	195472	39180
Total Comprehensive Income after tax	48883	195488	38585

Place : Hyderabad Date : 29 May, 2021  
 Dr. Murali K. Divi  
 Managing Director

## SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED

CIN: L65191TN1979PLC007874  
 Regd. Office: Sri Towers, 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032, Tamil Nadu, India  
 Tel No: +91 44 4852 4666 Fax: +91 44 4852 5666  
 Website: www.stfc.in Email id: secretarial@stfc.in

### NOTICE OF 42nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that:  
 1. The 42nd Annual General Meeting (AGM) of Shriram Transport Finance Company Limited (the Company) is scheduled to be held on Thursday, June 24, 2021 at 2.00 p.m. through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the Members at a common venue, in compliance with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), to transact the Ordinary and Special business as set out in the Notice dated April 29, 2021 of the AGM. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.  
 2. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars bearing SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (SEBI Circulars), electronic copies of the Annual Report for F.Y.2020-21 also containing Notice of the AGM have been sent only to the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants.  
 3. Members who have not registered their email addresses may temporarily get themselves registered with Company's Registrar and Share Transfer Agent, Integrated Registry Management Services Private Limited ('Integrated') by clicking the link; https://www.integratedindia.in/emailupdate.aspx for receiving the Annual Report for F.Y.2020-21 also containing Notice of the AGM.  
 4. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for F.Y.2020-21 has been made available on the Company's website at www.stfc.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of KFin Technologies Private Limited ('KFin') at https://evoting.kfintech.com.  
 5. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, June 17, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting through Insta Poll.  
 In terms of the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and the Regulation 44 of the SEBI Listing Regulations, Individual members holding shares in dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, June 17, 2021, may cast their vote electronically on the Resolutions as set out in the said Notice of the AGM with facility of remote e-voting through electronic services provided by National Securities Depository Limited ('NSDL') - https://eservices.nsdl.com and Central Depository Services (India) Limited ('CDSL') - https://web.cdslindia.com/myeasi/home/login. Individual members holding shares in physical form or Non-Individual members holding shares in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, June 17, 2021, may cast their vote electronically on the Resolutions as set out in the said Notice of the AGM with facility of remote e-voting through electronic services provided by KFin - https://evoting.kfintech.com. All the members are informed that:  
 i. All the Ordinary Business and Special Business as set out in the Notice dated April 29, 2021 may be transacted through electronic means by remote e-voting.  
 ii. The date of completion of dispatch of Annual Report for F.Y.2020-21 also containing Notice of the AGM by electronic mode: Sunday, May 30, 2021.  
 iii. The date and time of commencement of remote e-voting: Monday, June 21, 2021 (9.00 a.m. IST).  
 iv. The date and time of end of remote e-voting: Wednesday, June 23, 2021 (5:00 p.m. IST).  
 v. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or at the AGM: Thursday, June 17, 2021.  
 vi. Individual Member, who acquires shares of the Company and become a Member after dispatch of the Notice, but holds shares as on the Cut-off Date for remote e-voting i.e. June 17, 2021, should login through the sites of NSDL and CDSL to cast their votes during remote e-voting period.  
 vii. Non-Individual Member, who acquires shares of the Company and becomes a Member after dispatch of the Notice, but holds shares as on the Cut-off Date for remote e-voting i.e. June 17, 2021, may obtain the login Id and password by sending a request at evoting@kfintech.com or csdstd@integratedindia.in.  
 viii. The remote e-voting module shall be disabled by KFin for remote e-voting after Wednesday, June 23, 2021 (5:00 p.m. IST). Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.  
 ix. The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM ('Insta Poll') and Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote at the AGM through Insta Poll.  
 x. The manner of remote e-voting and Insta Poll at the AGM by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.  
 xi. Information and instructions including details of user id and password relating to remote e-voting have been sent to the Members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC / OAVM.  
 xii. For Non-Individual Members and Members holding shares in physical form the login credentials for casting votes through remote e-voting shall be made available through email. For Individual Members holding shares in electronic form with Depositories viz. NSDL and CDSL should login through the websites of NSDL and CDSL to cast the votes during remote e-voting period. However, for VC/OAVM meeting all the members should login at https://emeetings.kfintech.com to participate in the meeting and also to cast vote in case they have not voted during remote e-voting period.  
 xiii. In case of any technical issues, related to e-voting, the Individual Member may contact the following person  
 • Contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30  
 • Contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 22-23058542-43.  
 xiv. In case of any queries/grievances/technical issues, related to e-voting, the Non Individual Member holding shares in demat or physical form and Individual Member holding shares in physical form may contact the following person - Name : Mr. D S Nagaraja Designation : Deputy Manager, KFin Technologies Private Limited, Unit: Shriram Transport Finance Company Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Email ID: evoting@kfintech.com Tel: 040 6716 1582/ Toll free No. 1800 3094 001.  
 xv. Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for e-voting User Manual available at the 'download' section of https://evoting.kfintech.com or call KFin on 1800 3094 001 (toll free). Alternatively, Members may also write to Company Secretary at secretarial@stfc.in. In case of any other queries/grievances, the Member may send an email at csdstd@integratedindia.in to Integrated Registry Management Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company.  
 6. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on Thursday, June 17, 2021 being cut-off date.  
 7. Pursuant to the provisions of Section 91 of the Act, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, June 18, 2021 to Thursday, June 24, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of Final Equity Dividend of the Company, if approved by Members at the AGM.

By Order of the Board of Directors  
 For SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED  
 Sd/-  
 Vivek Achwal  
 Company Secretary  
 Place : Mumbai Date : May 30, 2021

## INTERVIEW: RAMESH CHAND, member, Niti Aayog

# 'Doubling farmers' income by FY23 difficult as states delay reforms'

Growth in agriculture gross value added (GVA) in FY22 will likely exceed the expansion seen last year on higher prices of crops and anticipated normal and well-distributed monsoon, according to Niti Aayog member Ramesh Chand. In an interview to FE's Prasanta Sahu and Prabhudatta Mishra, he said: "Except in the case of a few states, little or no progress is seen at state level to bring reforms in agriculture policies and system of marketing. This is a big setback to

achieving the goal of doubling farmers' income by FY23." Also, Chand, for the first time clarified that due to public sensitivity towards genetically modified (GM) food in the country, domestic research should focus on matching the same level of productivity through non-GM technologies as many other countries have done. Excerpts:



number of states imposing lockdowns in the wake of the

second wave of the pandemic, how do you see performance of agriculture sector in FY22?

The lockdown in May will not have significant effect on agriculture because from the last week of April to middle of June, there is very little economic activity in the farm sector. On the positive side, the terms of trade for agriculture are expected to improve in FY22 as already seen from the sharp rise in domestic and international prices of many agricultural commodities. This will have a strong positive effect on acreage as well as productivity. Secondly, monsoon is predicted to be normal. Agriculture growth is likely to be better this year than in FY21 (3% as per second advance estimate).

Will there be a change in cropping pattern, particularly for crops the demand for which slowed because of the lockdown?

Crop pattern is expected to shift in favour of pulses and oilseeds in the kharif season as their prices relative to other crops are witnessing an increase.

With the second wave of Covid, rural India is reported to be affected more with infections and mortality. Will there be any impact of this on kharif sowing, particularly in terms of labour availability?

There are two types of situations in the country. One, states like Punjab and Haryana from where migrant labour working in agriculture has moved out. The second situation refers to the states in the eastern region, where migrant labourers have returned. In much of the country, there is some movement of labour from urban areas to rural areas. Lockdown has also affected non-farm rural activities rendering such unskilled workers available to work in agriculture. Overall, issue of labour availability is not going to hit the sector.

Given that agriculture sector has a relatively small share in GDP, if real estate workers affected by Covid also join farming, what impact will it have on livelihoods?

Agriculture sector is the largest sector of Indian economy both in terms of output as well as employment. In FY21, share of agriculture in GDP has risen to 20%; the increase was largely due to negative growth in other sectors and normal growth in agriculture. Agriculture and construction together provide employment to 61% of rural workforce and both these activities in rural India are by and large intact. We need to take concrete measures for livelihood of migrants who have returned to their native places in rural areas and the workforce engaged in informal employment.

Only one year left to achieve the target of doubling farmers' income. Where do we

stand now?

Better price realisation for farmers produces and diversification towards high value crops were among the seven sources identified in Niti Aayog's policy paper to achieve the goal of doubling farmers' income. These measures required policy and marketing reforms like direct marketing, contract farming, trading, special treatment to food and vegetables in APMC Law, private mandis, etc. Except in the case of a few states, little or no progress is seen at state level to bring reforms in agriculture policies and system of marketing. This is a big setback to achieving the goal of doubling farmers' income by FY23.

There has not been any progress seen in allowing GM crops despite a favourable recommendation by Niti Aayog a few years back. Is there any hope?

While GM crops provide certain advantages, some countries are having much higher yields with non-GM varieties as compared to India. Given the public sensitivity towards GM food, our research and development should harness other technology to achieve the same goals as achieved through GM crops in some countries. This is possible.

With continuous surplus of rice and wheat production, what is the way out in food policy management as it turned out to be a huge and rising economic burden on the government to maintain and dispose of extra stocks?

At present, India produces more rice and wheat than what is domestic demand. If we are not able to export it, then certainly we should not waste resources in producing surplus. Policy support is gradually expanding towards pulses and oilseeds. We need to bring balance in support to rice and wheat vis-a-vis other crops to attract farmers shift some area away from these cereals either towards pulses and oil seeds or towards fruits and vegetables.

Why shifting from paddy and other water-guzzling crops, particularly in Punjab and Haryana, has not taken off?

There is a very large difference in profitability from rice and wheat as compared to the crops considered an alternative to them. Rice and wheat earned big advantage over other crops because of technological breakthrough as well as assured and committed price support and input subsidies. At present, no field crop comes near to wheat and rice in terms of net income to farmers, even if subsidies on inputs are taken away. Also, price risk in these two crops is nil and production risk is quite low. Thus, to find a viable option, we require upgradation in technology and productivity of alternative crops along with assured pricing environment.

Is it feasible to transfer cash subsidy on fertiliser directly to bank accounts of farmers instead of manufactures. How soon can we expect this to happen?

Of course, it is feasible. Some groundwork has already been done by Ministry of Fertilisers in this direction. The issue facing fertiliser use in Indian agriculture has more to do with the structure of subsidy (which is biased towards urea) rather than method of giving subsidy.

## ASSOCIATED ALCOHOLS & BREWERIES LTD.

CIN: L15520MP1989PLC049380  
 Regd Office: 4th Floor, BPK Star Tower, A.B. Road, Indore - 452008 (M.P.)  
 E-mail: investorrelations@aabl.in Website: www.associatedalcohols.com, Ph. 0731-4780400

### Extract of Audited Financial Results For The Quarter and Year Ended 31st March, 2021

(₹ in Lacs)

S. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)
1	Total Income from operations	12964.18	13742.42	45779.25
2	Net profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	2087.38	1400.14	7,847.54
3	Net profit / (loss) for the period Before Tax, (after Exceptional and / or Extraordinary items)	2087.38	1400.14	7,847.54
4	Net profit / (loss) for the period After Tax, (after Exceptional and / or Extraordinary items)	1508.08	1074.31	5795.67
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit / (loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax)]	1553.00	958.72	5836.67
6	Equity Share Capital	1807.92	1807.92	1807.92
7	Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year			23375.01
8	Earning Per Share (before extraordinary item) (of ₹ 10/- each) Basic: Diluted:	8.34 8.34	5.94 5.94	32.06 32.06

**Notes:**  
 1. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the website of the Stock Exchanges www1.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website i.e. www.associatedalcohols.com.  
 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 28th May, 2021.  
 For: Associated Alcohols & Breweries Ltd.  
 Sd/-  
 Tushar Bhandari, Whole Time Director  
 DIN: 03583114  
 Place : Indore Date : 28.05.2021

## affle

### AFFLE (INDIA) LIMITED

Registered Office: 102, Wellington Business Park-I, Off Andheri Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059  
 (P) 0124-4992914 (W) www.affle.com Email: compliance@affle.com  
 CIN: L65990MH1994PLC080451

### Extract of Statement of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2021

(Amount in Rs Mn, unless otherwise stated)

Particulars	Quarter ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended March 31, 2020 (Audited)	Year ended March 31, 2021 (Audited)	Year ended March 31, 2020 (Audited)
	Total income	1,775.86	834.37	5,583.10
Profit before tax	639.71	181.51	1,479.21	792.25
Net Profit for the period / year	586.06	152.89	1,350.37	655.17
Total Comprehensive Income for the period / year	587.75	200.32	1,295.99	709.90
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs 10/- per Equity Share)	254.96	254.96	254.96	254.96
Other Equity for the year	-	-	3,332.62	2,036.63
Earnings per equity share (Face value Rs 10/- per Equity Share) Basic: Diluted:	22.99 22.99	6.10 6.10	52.96 52.96	26.13 26.13

**Notes**  
 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2021. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion on these results.  
 2. Key standalone financial information:  

Particulars	Quarter ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended March 31, 2020 (Audited)	Year ended March 31, 2021 (Audited)	Year ended March 31, 2020 (Audited)
Total income	758.63	473.33	2,731.79	1,873.56
Net Profit for the period / year	106.93	67.79	282.27	328.85
Total Comprehensive Income for the period / year	107.14	69.27	281.56	330.01

  
 3. The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.  
 The full format of the financial results are available to the investors on the websites of stock exchange, www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company i.e. www.affle.com.  
 By order of the Board For Affle (India) Limited  
 Sd/-  
 Anuj Khanna Sohum  
 Chairman, Managing Director & Chief Executive Officer  
 Date: 29/05/2021

## A. K. CAPITAL SERVICES LIMITED

### BUILDING BONDS

Registered Office: 30-38, 3rd Floor, Free Press House, Free Press Journal Marg, 215, Nariman Point, Mumbai - 400021.  
 Tel: 91(022) 6754 6500 | Fax: 91(022) 6610 0594 | Email: compliance@akgroup.co.in | Website: www.akgroup.co.in | CIN: L74899MH1993PLC274881

### EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

(₹ In Lakhs except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone Quarter ended		Standalone Year ended		Consolidated Quarter ended		Consolidated Year ended			
		31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020		
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total income from operations (net)	2,081.40	1,827.73	1,835.90	7,217.34	6,324.63	7,817.97	8,642.54	7,880.71	28,763.74	31,239.26
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	726.86	990.83	298.37	3,247.32	2,220.22	1,721.82	3,964.07	504.25	9,835.39	6,534.71
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	726.86	990.83	298.37	3,247.32	2,220.22	1,721.82	3,964.07	504.25	9,835.39	6,534.71
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	636.51	765.53	245.76	2,541.57	1,867.13	1,339.11	3,161.91	419.17	7,504.59	5,147.59
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	635.12	763.89	240.01	2,546.06	1,866.38	1,320.01	3,160.82	396.42	7,496.36	5,119.60
6	Equity Share Capital	660.00	660.00	660.00	660.00	660.00	660.00	660.00	660.00	660.00	660.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)			41,209.66	39,060.46					67,725.26	60,806.52
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹10/- each) Basic (in ₹) (not annualised) Diluted (in ₹) (not annualised)	9.64 9.64	11.60 11.60	3.72 3.72	38.51 38.51	28.29 28.29	20.11 20.11	47.52 47.52	6.37 6.37	112.73 112.73	77.28 77.28
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹10/- each) Basic (in ₹) (not annualised) Diluted (in ₹) (not annualised)	9.64 9.64	11.60 11.60	3.72 3.72	38.51 38.51	28.29 28.29	20.11 20.11	47.52 47.52	6.37 6.37	112.73 112.73	77.28 77.28

**Note:** Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended March 31, 2021 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended March 31, 2021 Financial Results are available on the BSE website at www.bseindia.com and on the website of the company at www.akgroup.co.in  
 For A. K. Capital Services Limited  
 Sd/-  
 A. K. Mittal  
 Managing Director  
 DIN: 0098377  
 Date: May 29, 2021  
 Place: Mumbai

